

3 JUL 2018

महाराष्ट्र टाईम्स

जनसंपर्क कक्ष
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

प्रतिनिधिक छायाचित्र

» महेश कांबळे,
सीसीआर, शिवाजी विद्यापीठ

पाणी जपून वापरण्याच्या आणि त्याच संधारण करण्याच्या अनेक पद्धती आहेत, किंबहुना पारंपारिक पद्धतीची वानवा नाही. अगदी लढाखच्या शीत वाळवंटापासून ते ईशान्य भारतापर्यंत अधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशापासून ते राजस्थानच्या प्रजन्यछायेच्या प्रदेशापर्यंत जलव्यवस्थापनाचे अनेक प्रयोग पाहावयास मिळतात. एखादा देश गरीब राहणार की श्रीमंत होणार हे पाण्यावर अवलंबून असते, जल व्यवस्थापन म्हणजे केवळ धरणे बांधून पाइपलाइन शहरापर्यंत नेणे एवढेच मर्यादित कार्य नाही तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत पटवून देणे होय. त्यासाठी पाण्याचा वापर अधिक काटकसरीने करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. शैक्षणिक संकुलामध्ये जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना तयार करण्याचे काम शिवाजी विद्यापीठाने केले आहे.

८५३ एकर चा विस्तीर्ण निसर्गरम्य परिसर लाभलेल्या या विद्यापीठाने १९९९ पासून जलव्यवस्थापनाच्या कार्याला सुरुवात केली. २००२ मध्ये भाषा भवनच्या मागे तलाव बांधून पूर्ण करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून चरींचे पुनर्जीवन करणे, परिसरातील दोन विहिरींचा गाळ काढणे, त्यांचे बांधकाम करणे ही कामे हाती घेण्यात आली. विद्यापीठातील विद्यार्थी आणि लागणारे पाणी यांचे व्यस्त प्रमाण असल्याने संगीतशास्त्र विभागाशेजारी दुसरा तलाव बांधण्यात आला, या दरम्यान शेततळी ही संकल्पना आकारास येत होती, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आखणी व नैसर्गिक परिस्थितीशी अनुकूलता दाखवत हे पाण्याचे स्रोत काहीच दिवसांत ओसंडून वाहू लागले. आधी काळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा विद्यापीठाला होत होता पण प्रशासन आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्यातून विद्यापीठ पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले आहे.

शिवाजी विद्यापीठाचा सध्याची पाणी साठवणूक



विद्यापीठाचं जलव्यवस्थापन ठरतंय रोल मॉडेल

शिवाजी विद्यापीठ पाण्याबाबत स्वयंपूर्ण बनवणे हा मोहिमेचा पुढचा अजेंडा असेल, आपत्कालीन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास या समस्येला हा विद्यापीठ सामोरे जाऊ शकते, जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन करून शिवाजी विद्यापीठ 'जलव्यवस्थापनातील मॉडेल' बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

क्षमता ३१ कोटी लिटर असून दररोज विद्यापीठाला पाच लाख लिटर पाण्याची गरज असते. विद्यापीठामधील ३५०० विद्यार्थी, तीन वसतिगृहे, मुख्य प्रशासकीय इमारत, बॅ. खर्डेकर ग्रंथालय यांना चार शेततळी, आठ विहिरी व दोन तलावांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. दिवसागणिक एक लाख लिटर शुद्ध पिण्याचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पुरवले जाते. जलव्यवस्थापनचा पर्यावरणपूरक असाच हा नमुना

म्हणता येईल. जलव्यवस्थापनाचा आराखडा तयार करताना या परिसरातील असलेली जैवविविधतेला कोणत्याही प्रकारची हानी पोहचणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे, प्रजन्य व्यवस्थापनेच्या या प्रयोगाचा पर्यावरण साखळी आणि जैवविविधता टिकवण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे.

विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह आणि तंत्रज्ञान अधिविभागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून हेच पाणी बागेसाठी वापरण्यात येते. विद्यापीठ परिसरामध्ये पाण्याचा साठा होतो अशा ठिकाणीच काळी माती किंवा लागणार मुरूम खोदाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाने केल्या आहेत. जेणेकरून नैसर्गिक पद्धतीने शेततळी निर्माण होण्यासाठी मदत होईल. पर्जन्य जलसंधारण करून पाणी प्रश्नावर ठोस उपाय केलेले राज्यातील किंबहुना देशातील शिवाजी विद्यापीठ एकमेव शिक्षण संकुल ठरले आहे.

सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाण्याचे प्रश्न वणवा निर्माण करत असताना पर्जन्य जलसंधारणाचे झालेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे, भविष्यामध्ये जमिनीखालील पाण्याच्या स्रोतांचा शोध घेऊन त्याचे व्यवस्थापन करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

Varsity invites applications for expert examiners for festivals

TIMES NEWS NETWORK

Kolhapur: Shivaji University Kolhapur (SUK) has invited applications for expert examiners for the upcoming district and central youth festivals that is held every year across Sangli, Satara and Kolhapur districts from September.

Experts from 283 colleges affiliated to the university have been asked to submit their applications by July 20 to the student welfare office of the university.


According to a circular dated June 30, the university stated that it organises competitions such as folk dance, quiz competition, classical singing, classical dance, one-act play, street play, debates, group song and folk orchestra and a host of other events in the district and central youth festivals for which there is a requirement for examiners.

Officials in the university said the district-level youth festival was likely to be organised later this year, followed by the central youth festival.

The university will soon invite proposals from interested colleges for hosting the event. The basic criteria for hosting the festival involve availability of an amphitheatre and accommodation facility of at least 500 people in its campus.

"Students from over 180 colleges across Sangli, Satara

The basic criteria for hosting the festival involve availability of an amphitheatre and accommodation facility of at least 500 people on its campus



and Kolhapur districts participate in the youth festival every year. There are as many as 30 different events in store for students. Either individuals or groups can participate in the events," said an official from the university.

The official further said that every year, over 1,000 students took part in the youth festival. "We are expecting a massive response to achieve better figures this year," he said.

According to the official, winners from the central youth festival get a chance to represent Shivaji University at the inter-university youth festival later.

SUK has as many as 283 affiliated colleges across Sangli, Satara and Kolhapur districts with over 2.5 lakh students studying different courses.

Foreign languages course at SUK

TIMES NEWS NETWORK

Kolhapur: The Shivaji University, Kolhapur (SUK) has invited applications for foreign languages certificate courses in Russian, German and Japanese. An SUK circular on Monday said the application process will start from July 2 and will end on July 14.

The courses are of one-year duration and the applicants must have passed Class XII. Submission of transfer certificate or migration certificate is not necessary while applying.

University officials said these courses are better suited for working people, businessmen and others. The courses are held five days a week, for an hour. For details, one can contact on 0231-2609237, the circular said.

The circular said the admission process will be conducted online mode the application has been made available at <http://online.shivajiuniversity.in>. Students will have to submit the hard copy of the online application by July 16 at the university.

The official added that the students can get jobs as interpreter, translator or teacher. This is basically a customer driven industry and the students will have greater job opportunities in metro cities.

जयसंपद कक्ष
शिवाजी विद्यापीठ, कोल्हा
3 JUL 2018
लोकमत

'एम.ए., एम.कॉम.'ची
तात्पुरती यादी प्रसिद्ध
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील
एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी.,
आणि एलएलएम अभ्यासक्रमांच्या
प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी
सोमवारी प्रसिद्ध झाली.
विद्यापीठातील एम. एस्सी. (सर्व
विषय), एम. सी. ए. (विज्ञान), एम.
ए., एम. एस्सी. (भूगोल),
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ
रुरल डेव्हलपमेंटमधील सर्व
अभ्यासक्रम, बी. लिब., एम. लिब.,
बी. जे., एम. जे., एम. ए., मास
कम्युनिकेशन अभ्यासक्रमांची प्रवेश
प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत
तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
झाली. हरकती नोंदविण्याची मुदत
बुधवार (दि. ४)पर्यंत आहे. अंतिम
गुणवत्ता यादी गुरुवारी (दि. ५)
प्रसिद्ध होणार आहे. नंतर पहिल्या
प्रवेश फेरीसाठीच्या उपलब्ध जागांची
घोषणा आणि प्रवेशाची पुढील
प्रक्रिया होणार आहे.

जयसंपद कक्ष
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
3 JUL 2018
पुढाची

विद्यापीठात महारेरा कायदेविषयक कार्यशाळा

कोल्हापूर : प्रतिनिधी

क्रिडाई कोल्हापूर, महारेरा व डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने शुक्रवार, दि. ६ जुलै रोजी दुपारी अडीच ते सहा या वेळेत वि. स. खांडेकर भाषा भवन येथे महारेरा कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.

वसंत प्रभू सेक्रेटरी महारेरा मुंबई, डी. आर. हाडदरे, गणेश जाव्हरे, केतन आस्तिक, सौ. हैतल हादीयेल, विनीत वायकूल, हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला बांधकाम व्यावसायिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी केले आहे.

जयसंपद कक्ष
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

3 JUL 2018
लोकमत

‘महारेरा’बाबत शुक्रवारी कार्यशाळा

कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूर, महारेरा कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि शिवाजी विद्यापीठातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे ‘महारेरा’ महारेराकडे नोंदणीकृत प्रकल्पांच्या कायदाविषयक कार्यशाळा शुक्रवारी विकासकांसाठी नोंदणीनंतरच्या (दि. ६) विद्यापीठातील वि. स. कराव्या लागणाऱ्या पूर्वतेसंदर्भात आणि खांडेकर भाषाभवनात दुपारी अडीच रेरा कायद्याविषयी माहिती देण्यासाठी वाजता होणार आहे. ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

जनसंपर्क कक्ष
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

13 JUL 2018

सकाळ

रेरा कायद्यावर शुक्रवारी व्याख्यान

कोल्हापूर : क्रीडाई, महारेरा व शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने रेरा कायद्यावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान शुक्रवारी (ता.६) दुपारी २.३० ते ६ या वेळेत विद्यापीठातील वि.स.खांडेकर भाषा भवनात होणार आहे. यामध्ये महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू, टेक्निकल ऑफिसर डी.आर. हाडदरे, ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर गणेश जाव्हरे, केतन अस्तिक यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

आता तयारी कॉलेजची...

► अमृता घाटगे,

सीसीआर, मास कम्युनिकेशन विभाग, शिवाजी विद्यापीठ

कॉलेज सुरू झाले, तरी किती लगबग होते. विद्यार्थ्यांदशेत प्रत्येकाला वाटत असते. आपण सुंदर दिसावे. त्यासाठी किती आटापिटा सुरू असतो, नवीन कपडे, नवीन शूज, चप्पल, नवीन सॅक इत्यादी सर्व सहित्य कसे नवीन आणि व्यवस्थित पाहिजे. त्यात जास्त उत्सुकता असते. ती आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची.

परीक्षा झाल्यापासून एखादी-दुसरीच भेट झालेली असते किंवा ते ही नाही. त्यामुळे मनामध्ये एक वेगळाच आनंद झालेला असतो. सुट्टीमध्ये काय काय केले हे सांगण्यासाठी किती आतुरता लागलेली असते. डिपार्टमेंटमध्ये कमी आणि कॅम्पसमध्ये आपण जास्त फिरत असतो. त्यामुळे कॅम्पसचीदेखील आठवण येत असते. निसर्गाच्या सानिध्यात मित्र-मैत्रीसोबत बागडलेले दिवस कधीच कोणीच विसरू शकत नाही.

कॉलेज सुरू झाले की आधी अॅडमिशन महत्वाचे, गेल्या वर्षी जी फजिती झाली ती यावर्षी होऊ नये म्हणून किती काळजी घेतली जाते. तरीसुद्धा जे व्हायचे ते होणारच. कारण आपल्याला सवय झाली असते ती ग्रुपवर अवलंबून राहायची. अॅडमिशनवेळी एकमेकांचे फॉर्म आणणे ते भरणे तो भरताना झालेल्या चुका त्यानंतर एकमेकांचे फॉर्म भरताना केलेली गंमत एकमेकांचे फोटो बघून केलेले हास्यविनोद... त्यानंतर एकालाच कुणाला तरी दादागिरी करून फॉर्म भरून येण्यासाठी केलेली त्याची जी फजिती होते ती बघून किती हसू आणि किती नको होते. गेल्यावर्षी आपण ज्या व्यक्तींना ओळखतही नसतो ते आज आपल्या जिवाभावाचे मित्र-मैत्रिण झालेले असतात. आपल्यासाठी काहीही करायला तयार...आणि आपणही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार... हीच तर गंमत असते. कॉलेज लाईफमधली. पहिल्या वर्षाला असताना, किती सांभाळून करायचे सगळे, नवीन मित्र-मैत्रीण ते आपल्याला सामावून घेतील की नाही याची भीती...त्यांच्याशी आपले जमेल की नाही ही आपल्याला भीती... असे करता करता महिन्या मागून महिने जातात आणि आपली मैत्री एवढी दृढ कशी झाली हेच आपल्याला समजत नाही. मग

सुरू होतो गप्पांचा वेग. शंभर टक्के शेअरिंग आपल्या ग्रुपापासून आपल्याला काहीच लपवून ठेवू वाटत नाही. आणि ज्यांनी जर आपल्यापासून काही लपवून ठेवले तर किती आकाश-पाताळ एक करतो आपण...बाहेर कुणाला सांगताना तर एवढा अभिमान आमचा ग्रुप असा, तसा आमच्या ग्रुपसारखा-ग्रुपच नाही. किती सवय झालेली असते. की आपल्या जगण्याचा अविभाज्य भागच बनून जातो. डिपार्टमेंटमधली कसरत तर काही वेगळीच असते. प्रॅक्टीकलवेळी जी फजिती उडते ती बघण्यासारखी असते. जसे ग्रुपने सर्व काही करायचे तसे प्रॅक्टीकलस देखील ग्रुपने करायचे. एकमेकांना मदत करायची.

जर कुणाचे तरी लवकर झाले तर त्याला सगळ्यांनी मिळून दरडवायच आणि कोण मागे राहिलं असेल तर सगळ्यांनी मिळून त्याची प्रॅक्टीकल पूर्ण करायची. शेवटी एकी महत्वाची. लेक्चरवेळी एकमेकांवर एकही लेक्चरवेळी एकमेकांवर केलेले टॉपिंग तसेच काहीही झाले तरी एकही लेक्चर चुकवायचे नाही म्हणून केलली मनाची तयारी काही समजले नसेल तर शिक्षकांसोबत केलेली चर्चा अशा कित्येक आठवणी डिपार्टमेंट नकळतपणे देऊन जाते. पण या दंगा-मस्ती बरोबर ग्रुपने केलेला अभ्यास हा रिझल्ट वेळी दिसून येतो. जर कोणी अभ्यास करत नसेल तर मुद्दाम त्याला अभ्यास करायला लावायचे. कुणी मागे राहू नये, हीच भावना असते यामधली. अभ्यास करताना देखील शांत बसणे जमेल तर ती मैत्री कसली एखाद्या जर जास्त अभ्यास करत असेल तर त्यांच्यावर केलेले टॉपिंग...हास्य विनोद...त्यातून आणि वेगळ्याच चर्चांना उधाण...त्यात कोण तरी म्हणणारच की, खरा अभ्यास हा परीक्षेच्या आदल्या दिवशीच होतो.

कॉलेजमध्ये सर्वात जवळचे ठिकाण कोणते असेल तर ते म्हणजे कॅटिन. वेगवेगळ्या पदार्थांचे आस्वाद घेत...वेगवेगळ्या गप्पांना नेहमीच येथे उधाण येते. ग्रुपमध्ये मुद्दाम एखाद्या कुणाची तरी जास्त चेष्टा करायची आणि नंतर त्याला मनवताना जी फजिती होते ती सांगण्यापलिकडची असते. एवढा दंगा की कॅटिनचे काका-काकीदेखील म्हणतात अरे मुलांनो आजू-बाजूचे भान ठेवा. मग त्या काका-काकींना देखील सामावून घ्यायचे आणि सुरू करायचा जल्लोष.

